

April 06, 2023

To The Manager The Department of Corporate Services BSE Limited Floor 25, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 539450

To The Manager The Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Symbol: SHK

Dear Sir/ Madam,

Sub: Notice to shareholders w.r.t. transfer of shares to IEPF

Please find enclosed Newspaper Publication concerning proposed transfer of shares to the IEPF Authority, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The said notice appeared in Financial Express (In English) and Mumbai Lakshadweep (In Marathi) on April 06, 2023.

We request you to kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For S H KELKAR AND COMPANY LIMITED

Rohit Saraogi Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above



S H Kelkar And Company Limited Lal Bahadur Shashtri Marg, Mulund (West), Mumbai - 400 080. Tel : +91 22 2167 7777 Regd. Office : Devkaran Mansion, 36, Mangaldas Road, Mumbai - 400 002. (INDIA) Phone : (022) 2206 96 09 & 2201 91 30 / Fax : (022) 2208 12 04 www.keva.co.in CIN No. L74999MH1955PLC009593

FINANCIAL EXPRESS

THURSDAY, APRIL 6, 2023

COMPANIES 13

BID TO EASE INVESTOR CONCERNS Stable ties with global banks, claims Adani

ADITYA KALRA New Delhi, April 5

ADANI GROUPTOLD investors that several top Japanese and European banks have reaffirmed confidence in the embattled conglomerate after it was pummeled by a US short seller's critical report, a company document showed.

Led by billionaire businessman Gautam Adani, the group's seven listed stocks have lost about \$120 billion in market value since a January 24 report by Hindenburg Research accused it of improper use of offshore tax havens and stock manipulation, allegations the group has denied.

Adani group shares and bonds have regained some lost ground over the past month or so after it repaid some debt and attracted a \$1.9 billion investment from boutique investment firm GQG Partners.

Still, Adani is battling an investigation by India's market regulator which is looking into Hindenburg's allegations as well as the group's related party dealings following a Supreme Court directive. In a series of roadshows from Hong Kong to New York held in recent weeks for fixed income investors, the group committed to achieving 20%y-o-ygrowthin core earn-

ings and to diversify its debt have business relationships portfolio, the document with the group, ties which the showed.



Adani Ports ends FY23 with 9% growth in cargo handling

BILLIONAIRE GAUTAM Adani's Adani Ports and Special Economic Zone Ltd (APSEZ) on Wednesday reported 9% growth in cargo handling at seaports it operates for fiscal year ended March 31. At 339 million tonne, this is the largest port cargo ever, APSEZ said in a statement. The firm handled about 32 million tonne of total cargo in March, up 9.5% y-o-y. This is the first time

goal was to assuage investors. The document, which was reviewed by Reuters, did not elaborate on how the lenders reaffirmed their commitment to the Adani group. Several of the banks already

since July 2022 that the volumes crossed the 30-million tonne mark."With 339 million tonne in FY23 (April 2022 to March 2023), APSEZ recorded its largest port cargo volumes ever, which is a good 9% year-on-year growth," it said. "Adani Ports has been continuously increasing its market share

for the past years, outperforming all of India's cargo volume growth." — PTI

Sumitomo Mitsui Financial Group Inc's SMBC unit, Mizuho Financial Group, Standard Chartered and Deutsche Bank did not immediately respond. The Hindenburg report had sparked concern among investors about banks' exposures to the Adani group. Brokerage CLSA estimated in a Jan. 26 report that the consolidated debt of the top five Adani group companies, with some element of double counting, stood at \$25.56 billion, with Indian banks forming 38% of that. - REUTERS

CESL plans solar charging ports for EVs through aggregation

SWARAJ BAGGONKAR Mumbai, April 5

WITH A SUSTAINED growth in interest for electric vehicles (EVs), state-run Convergence Energy Services (CESL) is looking to gather interest from parties for having a web of solar charging stations for EVs across the country.

Unlike a regular EV charging station, solar charging stations make use of large batteries that store the electricity generated by the sun before transmitting it to the vehicle plugged in for charging.Photo-voltaic modules,better known as solar panels, are used in harnessing the sun's heat and converting it into electricity.

Market watchers say that since most of the power generated in India comes from nonrenewable energy sources such as coal, solar charging for zero polluting vehicles like electric, will be the ideal solution for



sion, fully green vehicles.

know its feasibility. It is very

much on the table and we are

doing the evaluation." In Octo-

ber last year, CESL established a

first-of-its-kind solar charging

plaza for EVs in the Ladakh

CESL has moved from an investment model to a model where we do demand aggregation as a service. We are looking at the economics of this plan.

VISHAL KAPOOR CEO, CESL

region. The carport constituted making them truly zero emis-100 kW solar PV panels with an Vishal Kapoor, CEO, CESL, 860 kW/hour lithium ion batsaid: "CESL has moved from an tery storage system. The power investment model to a model generated during the daylight where we do demand aggregahours can be stored for about 8 tion as a service. We are looking hours, allowing vehicles to at the economics of this plan to charge anytime.

> The government delicenced EV charging stations, paving the way for any individual or entity to invest in this field. Typically, a fast-charging station's estimated cost is around ₹16.5 lakh

TN ports see 24% jump in vehicle exports to ₹40 lakh, including equip-

SAJAN C KUMAR Chennai, April 5

TAMIL NADU'S TWO major ports Chennai Port Authority (ChPA) and Kamarajar Port (KPL) have jointly exported around 380,000 vehicles in FY23. In FY22, both the ports had exported 306,000 units, thereby making a jump of 24% in FY23.

While ChPA recorded a 36% increase in export of cars to 231,412 units, up from 170,482 in FY22, KPL handled 148,307 automobile units in FY23 against 135,702 automo bile units in FY22, an increase of 9.29%.Out of the three players, Hyundai Motor and Kia Motors accounted for a major share of exports from ChPA. Hyundai exported 150,000 lakh cars, Kia 81,000 cars and Ford Motors 555 units.

Ford stopped its operations since June, said Sunil Paliwal, chairman ChPA & CMD of KPL.In the case of KPL, longterm agreements for the use of port facilities signed with Maruti Suzuki India, Caterpillar India and PCA Automobiles India. KPL's agreement with Renault Nissan Alliance (NMIPL) has been renewed on March 17, 2023, for the next five years with provision to extend for another five years.

From KPL in FY23, Nissan and Renault exported 95,187 vehicles, Ford 16, 598, Isuzu 16, 621, Daimler 4,531, Toyota 3.623, Maruti 4.711 and other 7.036.



PRESS TRUST OF INDIA New Delhi, April 5

THE GOVERNMENT IS neither considering to bring any law nor has any plans to regulate the growth of artificial intelligence in the country, Parliament was informed on Wednesday.



series of papers on the subject of Responsible AI for All. However, the government is not considering bringing a law or regulating the growth of artificial intelligence in the country,"Vaishnaw said.

In a reply to a separate ques-

"While it has made signifi cant strides, there are still many challenges with these types of models,"Chandrasekhar said.

ment, land and power.

The cost of setting up a solar

carport is estimated to go up to a

maximum of ₹3-4 crore due to

the involvement of solar panels,

lithium ion batteries, and com-

paratively larger real estate.

CESL believes that it is impor-

tant to make it commercially

viable to attract private parties.

integrated power company, has

already set up multiple EV

charging renewable energy sta-

tions across Mumbai, including

those powered by solar energy.

of energy. It is the cost of con-

verting the energy into electric-

itywhich makes it economically

challenging.But PV modules are

increasingly being made in

India which should bring down

the cost further," a Mumbai-

based analyst said. CESL took the

charge for aggregating demand

for electric buses, electric two-

wheelers and three-wheelers.

"Solar is the cheapest source

Tata Power, India's largest

In response to a question on the step that the government is taking to regulate the growth of AI in the country, Vaishnaw said

that the government is harness-

Global banks such as "MUFG, SMBC, Mizuho, Standard Chartered, Barclays, DBank (Deutsche Bank), consortium lender banks have reaffirmed confidence in Adani group," said the document which stated its

conglomerate has previously pointed to as a sign of its strength to counter Hindenburg's allegations. Adani group did not respond to a request for comment. Barclays PLC declined to comment. Mitsubishi UFJ Financial Group Inc,

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154 Head Office & Regd Office : 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op . Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakali TAURUS Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of **Mutual Fund** SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF TAURUS MUTUAL FUND Appointment of Mr. Anil Goyal on the Board of Taurus Asset Management Company Limited (TAMCO) as Non-Independent Director NOTICE IS HEREBY GIVEN THAT Mr. Anil Goyal has been appointed as an Additional Director (Non-Independent) on the Board of TAMCO w.e.f April 01, 2023. The brief profile of Mr. Goyal is as under: -Name & Designation Age/Educational Brief Experience Qualifications Mr. Goyal is Managing Director of M/s. HB Mr. Anil Goyal 64 years Portfolio Ltd., Sponsor of Taurus Mutual Fund. Chartered Accountan He brings with him more than 3 decades of expertise in the field of Finance, Taxation, Investment Banking, Corporate Restructuring and Strategic Planning. This Addendum forms an integral part of the SAI of Taurus Mutual Fund, as amended from time to time. All other contents of the SAI of Taurus Mutual Fund will remain unchanged. For Taurus Asset Management Company Ltd. (Investment Manager for Taurus Mutual Fund) Place: Mumbai Date: April 05. 2023 Authorised Signatory Notice cum Addendum No. 01/2023-24 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

(AN ISO - 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY) SUPREME HOUSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP. IIT, POWAI MUMBAI MH 400076 CIN: L74999MH1983PLC029752 Fax: +91 22 6128 9711 Website : www.supremeinfra.com

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the guarter and nine month ended 31st December 2022 [Rs. in lakhs except earnings per share data]

| ARTICULARS | QU/ 31.12.2022 | ARTER ENDER | CONSOLIDATED | | | | | |
|--|--|---|---|--|--|--|--|--|
| | 31.12.2022 | ANTEN ENDER |) | NINE MON | TH ENDED | YEAR ENDED | | |
| | | 30.09.2022 | 31.12.2021 | 31.12.2022 | 31.12.2021 | 31.03.2022 | | |
| 사가사 - 가지나 귀엽한 것같~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited | | |
| tal Income From Operations | 2,484.91 | 3,366.66 | 3,903.61 | 8,481.28 | 11,742.41 | 13,708.97 | | |
| et Profit/(Loss)for the period efore Tax, Exceptional and/or draordinary items) | (29,065.22) | (25,768.52) | (20,215.28) | (80,161.61) | (63,604.57) | (86,910.44) | | |
| et Profit/(Loss)for the period before x (After Exceptional and/or traordinary items) | (29,065.22) | (25,768.52) | (21,215.28) | (80,161.61) | (68,650.27) | (91,956.14) | | |
| et Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) | (29,065.22) | (25,768.52) | (21,215.28) | (80,161.61) | (68,650.27) | (91,956.14) | | |
| tal Comprehensive Income omprising Profit and (Loss) for a period (after tax) and other omprehensive Income (after tax) | (29,065.22) | (25,768.52) | (21,215.28) | (80,161.61) | (68,650.27) | (91,916.94) | | |
| | 2,569.84 | 2,569.84 | 2,569.84 | 2,569.84 | 2,569.84 | 2,569.84 | | |
| rnings Per Share V of Rs.10 each) (for continuing & scontinued operations) isic and Diluted | (107.09) | (96.99) | (76.50) | (299.37) | (254.71) | (352.43) | | |
| ev standalone financial information i | s as under : | | | | | | | |
| | | | STAND | ALONE | | | | |
| INTIGUE AND | QU/ | ARTER ENDER |) | NINE MON | YEAR ENDED | | | |
| ARTICULARS | 31.12.2022 | 30.09.2022 | 31.12.2021 | 31.12.2022 | 31.12.2021 | 31.03.2022 | | |
| | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited | | |
| tal Income From Operations | 1,819.53 | 2,587.97 | 3,253.37 | 6,844.89 | 10,712.43 | 13,249.72 | | |
| et Profit/(Loss) for the period fore Tax | (24,095.96) | (22,341.72) | (20,475.16) | (67,778.77) | (60,611.49) | (82,080.07) | | |
| et Profit/(Loss) for the period after x | (24,095.96) | (22,341.72) | (20,475.16) | (67,778.77) | (60,611,49) | (82,080.07) | | |
| | traordinary items) et Profit/(Loss)for the period before x (After Exceptional and/or traordinary items) et Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) tal Comprehensive Income omprising Profit and (Loss) for a period (after tax) and other omprehensive Income (after tax) puty Share Capital V of Rs. 10 per share) ernings Per Share V of Rs. 10 per share) excontinued operations) esic and Diluted ey standalone financial information is accontinued perations esic and Diluted tal Income From Operations et Profit/(Loss) for the period fore Tax et Profit/(Loss) for the period after x bove is an extract of the detailed f ation 33 of the SEBI (Listing Obligation et Barticul Section 2007) et Barticul Section 2007 et Barticul Section 2007 | traordinary items) (29,065.22) et Profit/(Loss)for the period before (29,065.22) et Profit/(Loss)for the period (29,065.22) tal Comprehensive Income (29,065.22) omprising Profit and (Loss) for (29,065.22) a period (after tax) and other (29,065.22) omprehensive Income (after tax) (29,065.22) quity Share Capital 2,569.84 V of Rs. 10 per share) (107.09) ey standalone financial information is as under : (107.09) ey standalone financial information is as under : QU/ ARTICULARS 1.819.53 at Profit/(Loss) for the period (24,095.96) et Profit/(Loss) for the period after (24,095.96) | draordinary items) (29,065.22) (25,768.52) at Profit/(Loss)for the period before x (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) at Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) at Comprehensive Income omprising Profit and (Loss) for e period (after tax) and other omprehensive Income (after tax) (29,065.22) (25,768.52) uity Share Capital 2,569.84 2,569.84 2,569.84 V of Rs. 10 per share) mings Per Share V of Rs.10 each) (for continuing & scontinued operations) issic and Diluted (107.09) (96.99) ey standalone financial information is as under : QUARTER ENDEI 31.12.2022 30.09.2022 Unaudited Unaudited Unaudited tal Income From Operations of ror Tax 1,819.53 2,587.97 et Profit/(Loss) for the period fore Tax (24,095.96) (22,341.72) bove is an extract of the detailed format of Quarterly/Half Year ation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirem | traordinary items) (29,065.22) (25,768.52) (20,215.28) et Profit/(Loss)for the period before x (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) et Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) et Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) tal Comprehensive Income omprising Profit and (Loss) for a period (after tax) and other omprehensive Income (after tax) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) yuity Share Capital 2,569.84 2,569.84 2,569.84 2,569.84 2,569.84 V of Rs. 10 per share) (107.09) (96.99) (76.50) (76.50) ey standalone financial information is as under : STAND ARTICULARS 31.12.2022 30.09.2022 31.12.2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited tal Income From Operations 1.819.53 2.587.97 3.253.37 et Profit/(Loss) for the period fore Tax (24,095.96) (22,341.72) (20,475.16) et Profit/(Loss) for the period after x (24,095.96) (22,34 | traordinary items) (29,065.22) (25,768.52) (20,215.28) (80,161.61) at Profit/(Loss)for the period before x (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) at Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) at Comprehensive Income omprising Profit and (Loss) for a period (after tax) and other omprehensive Income (after tax) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) vol Rs. 10 per share) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) mings Per Share (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) vol Rs. 10 per share) (107.09) (96.99) (76.50) (299.37) ey standalone financial information is as under : STANDALONE NINE MON ARTICULARS 1.819.53 2,567.97 3,253.37 6,844.89 et Profit/(Loss) for the period fore Tax (24,095.96) (22,341.72) (20,475.16) (67,778.77) th Profit/(Loss) for the period after fore Tax (24,095.96) (22,341.72) | traordinary items) (29,065.22) (25,768.52) (20,215.28) (80,161.61) (63,604.57) at Profit/(Loss)for the period before x (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) at Profit/(Loss)for the period ter Tax (After Exceptional and/or traordinary items) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) tal Comprehensive Income omprising Profit and (Loss) for e period (after tax) and other omprehensive Income (after tax) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) tal Comprehensive Income omprising Profit and (Loss) for e period (after tax) and other omprehensive Income (after tax) (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) uity Share Capital (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) uity Share Capital (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) uity Share Capital (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) words and periodic and period stare (29,065.22) (25,768.52) (21,215.28) (80,161.61) (68,650.27) | | |

IT and Telecom Minister Ashwini Vaishnaw in a written submission to the Lok Sabha said there are ethical concerns and risks around artificial intel-

subsequent amendments thereto ("SEBI SAST Regulations").

published on March 15, 2023 in the same Newspapers.

Name of the Target Company:

Name of the Acquirer(s)/ Pac(s)

Name of the Manager to the Offer

Name of the Registrar to the Offer

a. Date of Opening of the Offer

b. Date of Closing of the Offer

Date of Payment of Consideration

Particulars

Aggregate number of Equity Shares tendered

Aggregate number of Equity Shares accepted

Shareholding of the Acquirer and the PAC before

Equity Shares Acquired by way of Share

Purchase Agreement dated September 29, 2022

Size of the Offer (Number of Equity Shares

multiplied by Offer Price per Equity Share)

% of Fully Diluted Equity Share Capital

· % of Fully Diluted Equity Share Capital

Equity Shares Acquired by way of Open Offer

Agreements / Public Announcement

Number of Equity Shares

a. Acquirer(s)

b. PACs

Number

in the Letter of Offer dated March 03, 2023

Offer Details:

Details of Acquisition

Offer Price (in ₹)

Sr. No. Particulars

2.

3.

4.

5.

6.

7.

Sr. No.

7.1

7.2

7.3

7.4

7.5

ligence, and the government agencies have started making efforts to standardise responsibleAI and promote the adoption of the best practices.

POST OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE WITH REGULATION 18 (12) OF THE SECURITIES EXCHANGE BOARD

OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED, WITH

RESPECT TO THE OPEN OFFER TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF

RAJATH FINANCE LIMITED

Registered Office: 208-215, Star Plaza, Phulchhab Chowk, Rajkot, Gujarat - 360001, India.

Website: https://rajathfinance.in/ | Tel. No: 0281-2454 271 | Email: rajathfin@hotmail.com

Corporate Identification Number: L65910GJ1984PLC007486

Open Offer for acquisition of up to 10,40,000 (Ten Lakh Forty Thousand) fully paid-up Equity Shares of face value of

₹10/- each ("Equity Shares") representing 26.00% of Fully Paid-up Equity Share Capital, from the Public Shareholders

of Rajath Finance Limited ("Target Company") by "9Anium Tech LLP"; (hereinafter referred as "Acquirer") together

with Gautam K. Shah (PAC-1), Vishwanathan V. Iyer (PAC-2), Shubhra T. Singh (PAC-3) and Beena M. Shah (PAC-4)

(PAC-1, PAC-2, PAC-3 and PAC-4 hereinafter collectively referred to as "PACs") at a price of ₹13.11 (Rupees Thirteen

and Paisa Eleven only) per Equity Share ("Offer") pursuant to and in compliance with Regulation 3(1) and Regulation

4 of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and

This Post Offer Advertisement ("Post Offer Public Announcement") is being issued by Vivro Financial Services Private

Limited, ("Manager to the Offer"), on behalf of the Acquirer and PACs pursuant to Regulation 18(12) of the SEBI SAST

Regulations. The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was published on October 07, 2022 in

the Financial Express (English- All editions), Jansatta (Hindi -All editions), Financial Express (Gujarati - Ahmedabad edition)

and Navshakti (Regional-Marathi edition) ("Newspapers"). The Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the DPS was

Capitalized terms used but not defined in this Post Offer Advertisement shall have the same meanings assigned to such terms

*Since no equity shares were tendered in the Open Offer, payment of consideration to shareholders is not applicable.

Details

Rajath Finance Limited

Friday, March 17, 2023

Monday, April 03, 2023

Thursday, April 20, 2023*

9Anium Tech LLP" ("Acquirer") together with Gautam K.

Shah (PAC-1), Vishwanathan V. Iyer (PAC-2), Shubhra T.

Actuals

₹13.11 per Equity Share

NIL

NIL

NIL

NIL

NIL NIL

27.90.555

69.76%

Singh (PAC-3) and Beena M. Shah (PAC-4).

Vivro Financial Services Private Limited

Link Intime India Private Limited

Proposed in the Offer Document

₹13.11 per Equity Share

10,40,000

10,40,000

₹ 1,36,34,400/-

NIL

NIL

NIL

27.90.555

69.76%

tion on ChatGPT technology, Minister of State for Electronics and IT Rajeev Chandrasekhar said it is a Large Language Model (LLM) launched by OpenAI.

ing the potential of AI to provide personalised and interactive citizen-centric services through digital public platforms.



NOTICE IS HEREBY GIVEN THAT pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ('the Rules'), as amended, the Interim Dividend for the financial year 2015-16, which remained unclaimed for a period of seven years will be credited to IEPF. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules

Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's website www.keva.co.in. Accordingly, all the concerned shareholders are requested to claim such unclaimed dividend by April 30, 2023.

In the event valid claim is not received by April 30, 2023, the Company with a view to comply with the provisions of Rules, will proceed to transfer the liable dividend and equity shares in favour of IEPF Authority without any further notice. In respect of shares held by concerned shareholders in dematerialized form, the Company will initiate corporate action with respective Depositories to transfer these shares to Demat Account of IEPF Authority. Shareholders may also note that both the unclaimed dividends and unclaimed shares including all benefits accruing on such shares, if any, once transferred to IEPF may be claimed from the IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules and no claim shall lie against the Company upon such transfer.

For any queries or claiming unpaid / unclaimed dividend and / or unclaimed shares or in case you need any information / clarification, please contact Registrar and Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel : +91 (022) 49186270, Fax: +91 22 49186060, Email ieof.shares@linkintime.co.in

For S H Kelkar and Company Limited

| -\UC |
|-------------------|
| Rohit Saraogi |
| Company Secretary |

UNITED DRILLING TOOLS LIMITED

Place : Mumbai Date : 05.04.2023

Me

11 Corporate Identification Number (CIN): L29199DL1985PLC015796 Registered Office: 139A, 1st Floor, Antriksh Bhawan, 22, Kasturba Gandhi Marg, New Delhi- 110001 Tel. No: 0120- 4842400, E-mail: compsect@udtltd.com, Website: www.udtltd.com

POSTAL BALLOT NOTICE

(Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and MCA Circulars)

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section(s) 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule(s) 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Rules"), applicable Regulations, including Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("Listing Regulations"), General Circular No(s).14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd lune, 2021, 20/2021 dated 8th December, 2021, 03/2022 dated 5th May, 2022 and 11 020 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Secretarial Standard - 2 ("SS-2") on General Meetings issued by The nstitute of Company Secretaries of India and such other applicable laws and regulations including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in orce and as amended from time to time), if any, approval of the shareholders / members of United Drilling Tools Limited ('UDTL') is sought through Postal Ballot, only by way of voting through electronic means ("remote e-voting") in relation to the following resolution as set out in the Postal Ballot Notice ("Notice") dated February 11, 2023.

The detailed Explanatory Statement pursuant to Section 102 and other applicable





| 7.7 | | | | 10,40,000 | | NIL | |
|--|--|--|---|--|--|---|--|
| | | ted Equity Share Capital | | 6.00% | N | IL | |
| 7.8 | Shares acquired after Detailed Public Statement | | atement | NII | AUE | | |
| | Number of Equity Shares acquired Price of the shares acquired | | | NIL | | NIL | |
| | the second se | | | NIL | | NIL | |
| | % of Fully Diluted Equity Share Capital | | contractor of the second se | NIL | | NIL | |
| 7.9 | Post offer shareholding of Acquirers and PACs | | PAUS | | | | |
| | Number of Equity Shares Acquirer D. PACs | | 38 | 38,30,555 Nii | | 27,90,555* Nil | |
| 7.9 7.10 The Acq Regula ompany The A Adver Adver the Ta SUED | % of Fully Diluted Equity Share Capital a. Acquirer b. PACs | | | 95.76% Nil | | 69.76% Nil | |
| | Pre & Post offer | shareholding of the Pu | blic Pre Offer | Post Offer | Pre Offer | Post Offer | |
| 7.10 | Number | | 12,09,445 | 1,69,445 | 12,09,445 | 12,09,445 | |
| | % of Fully Dilu | uted Equity Share Capita | 1 30.24 | 4.24% | 30.24 | 30.24 | |
| f Regul ompan . The A Adve | y in accordance w Acquirer and its Par rtisement and also | BI (SAST) Regulations and ith the provisions of Reg thers severally and join for the obligations under | nd will make an applicat gulation 31(A)(10) of SE tly accept full responsibi er SEBI SAST Regulation | ion for reclassification BI (LODR) Regulations lity for the information s. | as Promote contained in | r of the Targe this Post Offe | |
| f Regul compan . The A Adve . A cop the Ta | vation 22(1) of SEB y in accordance w Acquirer and its Par rtisement and also by of this Post Offe arget Company. | BI (SAST) Regulations and the provisions of Regulations so regulations of Regulations severally and join for the obligations under r Advertisement will be a | nd will make an applicat gulation 31(A)(10) of SE tly accept full responsibi | ion for reclassification BI (LODR) Regulations lity for the information s. a of SEBI, BSE Limited | as Promote contained in | r of the Targe this Post Offe | |
| f Regul company . The A Adve . A cop the Ta SSUED | vation 22(1) of SEB y in accordance w Acquirer and its Par rtisement and also by of this Post Offe arget Company. | BI (SAST) Regulations and the provisions of Regulations and for the obligations under r Advertisement will be a THE OFFER ON BEHAL VIVRO FINANCIAL SE Vivro House, 11 Shasi Gujarat. India. Tel No Email: investors@vivr | nd will make an applicat gulation 31(A)(10) of SE tly accept full responsibi er SEBI SAST Regulation available on the websites | ion for reclassification BI (LODR) Regulations lity for the information s. of SEBI, BSE Limited ID PACs ED Shopping Centre, Pak N: U67120GJ1996PT(ivro.net | as Promote contained in and the regis i, Ahmedab: 029182 | r of the Targe this Post Offe tered office | |
| f Regul compan Adve Adve Adve the Ta SSUED | Acquirer and its Par rtisement and also by of this Post Offe arget Company. | BI (SAST) Regulations and the provisions of Regulations and for the obligations under r Advertisement will be a THE OFFER ON BEHAL VIVRO FINANCIAL SE Vivro House, 11 Shasi Gujarat. India. Tel No Email: investors@vivr | nd will make an applicat gulation 31(A)(10) of SE tly accept full responsibi er SEBI SAST Regulation available on the websites F OF THE ACQUIRER AN RVICES PRIVATE LIMITI hi Colony, Opp. Suvidha b.: 079- 4040 4242 CI o.net Website: www.v M000010122 Contact | ion for reclassification BI (LODR) Regulations lity for the information s. of SEBI, BSE Limited ID PACs ED Shopping Centre, Pak N: U67120GJ1996PT(ivro.net | as Promote contained in and the regis i, Ahmedab: 029182 | r of the Targe this Post Offe tered office (| |
| f Regul company . The A Adve . A cop the Ti SSUED V SSUED V SSUED SSUED | Acquirer and its Par rtisement and also by of this Post Offe arget Company. | BI (SAST) Regulations and the provisions of Regulations and for the obligations under r Advertisement will be a THE OFFER ON BEHAL VIVRO FINANCIAL SE Vivro House, 11 Shasi Gujarat. India. Tel No Email: investors@vivr SEBI Reg. No. MB/INN | nd will make an applicat gulation 31(A)(10) of SE tly accept full responsibi er SEBI SAST Regulation available on the websites F OF THE ACQUIRER AN RVICES PRIVATE LIMITI hi Colony, Opp. Suvidha b.: 079- 4040 4242 CI o.net Website: www.v M000010122 Contact | ion for reclassification BI (LODR) Regulations lity for the information s. of SEBI, BSE Limited ID PACs ED Shopping Centre, Pak N: U67120GJ1996PT(ivro.net | as Promote contained in and the regis i, Ahmedaba i029182 Jay Shah Jay Shah Beena N (PAC – 4 DIN – 07 | r of the Targe this Post Offe stered office o ad - 380007. Sd/- 1. Shah | |

provisions of the Companies Act, 2013, setting out the material facts and the reasons Ite

| ereof c | oncerning the resolution, forms part of the notice. |
|----------------------|--|
| em No. | Description of Special Resolution |
| 01 | Re-appointment of Mr. Kanal Gupta (DIN - 01050505) as a Whole-time Director of the Company w.e.f February 10, 2023 to February 09, 2028 and fixation of Remuneration, as enhanced, upto Rs. 6,00,000/- per month for a period of three years from February 10, 2023. |
| embers | are hereby informed that: |
| 2023 Regi ("Cu | Company has completed the dispatch of notice on Wednesday, April 05, , only through emails to all those members whose names appear on the ster of Members / List of beneficial owners as on Friday, March 31, 2023 t-Off date") received from the Depositories and whose email ID is registered the RTA / Depository Participants. |
| notic the r | empliance with the requirement of MCA Circulars, physical copies of this e, postal ballot forms and pre-paid business envelopes are not being sent to nembers for this postal ballot. Members are required to convey their assent ssent to the proposed resolution only through the remote e-voting process. |
| Own e-vot | bers whose names appear on the Register of Members / List of Beneficial ers as on the Cut-Off Date will only be considered eligible for the purpose of ing. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this e for information purpose only. |
| | Company has appointed Central Depository Services (India) Limited ('CDSL') acilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. |
| 2023 modu | e-voting period commences at 10:00 a.m. (IST) on Thursday, 6th April, and ends at 5:00 p.m. (IST) on Friday, 5th May, 2023. The remote e-voting ile shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by a ber, no change will be allowed subsequently. |
| Secr Scru | Akash Gupta, Proprietor of M/s Akash Gupta & Associates, Company etaries (COP - 11038 and Membership No. F-12187), had appointed as tinizer for conducting this Postal Ballot through remote e-voting process in r and transparent manner. |
| 06th uploa | results of the Postal Ballot will be announced by the Chairman on Saturday, May, 2023. The said results along with Scrutinizer's report will also be aded on the Company's website i.e; www.udtltd.com and on the website of k Exchange(s). |
| Syst | u have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting em, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact free no. 1800 22 55 33. |
| | For and on behalf of Board United Drilling Tools Limited Sd/- |
| lace- N | Pramod Kumar Gupta |



Date - 05.04.2023



DIN - 00619482

निमा पॉवरमुळे नाशकात मोठे उद्योग येणार – राधाकृष्ण गमे

आहे काय ?

शिक्का

नाशिक, दि. ५ : नाशकात मोठे उद्योग यावेत आणि इलेक्ट्रिकल उद्योगाचे मोठे हब व्हावे,असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक ज्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करीत आहेत त्या निमा पॉवर एक्झिबिशनचे १९ ते २२ मे दरम्यान आयोजन करण्यात आले असून त्याची उद्दघोषणा तरनेच बोधचिन्ह आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन निमा हाउञ्स येथे सोमवारी गमे यांच्या हरते संपन्न झाले त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

व्यारापीठावर महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कूमठेकर,निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सचिव राजेंद्र अहिरे,निमा पॉवर कमिटीचे चेअरमन मिलिंद राजपुत्र,विद्युत निरीक्षक भागवत उगले आदी होते.

पायाभूत सुविधा पुरविल्या तर औद्योगिक विकास होतो.उद्योग क्षेत्रात अव्वल क्रमांक टिकविण्यासाठी आयटी उद्योग मोठ्याप्रमाणात यावेत आणि त्यासाठी मोठ्या जागेची गरज आहे.

शाश्वत औद्योगिक विकास करताना उपलब्ध पाण्याचे नियोजन गरजेचे आहे. नाशिक- पूणे रेल्वेचे भूसंपादन तातडीने करण्यास गती मिळाली आहे.सुरात-चेन्नई महामार्गाच्या भू संपदानलाही वेग आला आहे.कुंभमेळ्याचे नियोजन सूरू आहे.रन्मार्ट सिटी प्रकल्पात ग्रीन फिल्डमध्ये प्रदर्शन केंद्रासाठी भव्य जागा आणि अन्य बाबींचा अंतर्भाव होता याची आठवणही गमे यांनी करून दिली.रोजगार देणारे रन्टार्टअप निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना निमा पॉवर नाशिकच्या उद्योगाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शन भव्य दिव्य व्हावे.सर्वाना रास्त दराने वीज कनेक्शन मिळेल अशी शुभ सकाळ यावी.ऊर्जा अभियंता इलेक्ट्रिक क्षेत्राला अत नाही.यापुढील यूग पॉवर क्षेत्राचे असेल,असा विश्वास महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी व्यक्त केला.

नाशिकचा विकासदर आणि वीज ग्राहकांची संख्या अधिक आहे.ऊर्जा,उद्योग व कामगार हे घटक महत्वाचे आहेत.विद्यूत उपकरणे याची मोठी यादी आहे.ऊर्जा

गहाण ठेवणार आहेत

अमरावतीत २१ एप्रिलनंतरच फुटणार प्रचाराचा नारळ अमरावती, दि. ५ : अमरावती जिल्ह्यातील 35 बाजार सामत्याचा निवडणुकीसाठी विहित मुद्तीत १२१९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. आता २० एप्रिलपर्यत अमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. दरम्यानच्या काळात पॅनलची होउञ्न जूळवणूक २१ एप्रिलच्या चिन्ह वाटप प्रक्रियेनंतरच उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे चिखलदरा तालुका सर्वच वगळता तालुक्यातील राजकारण सध्या समिती बाजार निवडणुकीसाठीढवळून निघाले आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणूका दोन टप्प्यात होत आहे. यामध्ये २८ एप्रिल रोजी सहा व ३० ला सहा अशा एकूण १२ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे अमरावती वगळता **११ बाजार समित्यांची** मतमोजणी मतदानाचे पश्चात लगेच होणार आहे. उमेदवारी अर्जाचा २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यानचा टप्पा आटोपला आहे. बुधवारी छाननी व त्यानंतर -50 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्जाची माघार घेता येणार आहे.

क्षेत्राला मोठा वाव आहे.मात्र त्याच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. हे प्रदर्शन औद्योगिक कुंभमेळा व्हावा,अशी अपेक्षा विद्युत निरीक्षक भागवत उगले यांनी व्यक्त केली.

निमातर्फे सात वर्षांच्या खंडानंतर प्रथमच आशा प्रकारचे प्रदर्शन होत आहे.२०१३ व २०१६ मध्ये आयोजित निमा पॉवर मुळेच सीपीआरआयची टेस्टिंग लॅंब नाशिकला व नाशिकमध्ये गुंतवणूकवाढीस व रोजगार

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to all or to

whomsoever it may concern that my

lients SMT. JYOTI KISHOR SONEJI

Shri. Shailesh Kishor Soneji

SHRI. MANISH KISHOR SONEJ

are the only legal heirs of LATE. SHRI.

KISHOR SHAMJI SONEJI who died

ntestate on 16.06.2020, who was the

awful sole owner of the residential

premises bearing Flat No. 305, Third

Floor, Flora Apartment Co-

operative Housing Society Limited

Sarojini Naidu Road, Mulund

100080. SHRI. SHAILESH KISHOR

SONEJI & SHRI, MANISH KISHOR

SONEJI has released their entire

2/3rd share from the 100% right, title,

nterest, share and possession of

LATE. KISHOR SHAMJI SONEJI in

avour of SMT. JYOTI KISHOR

SONEJI by executing and registering

he Release Deed dated 3rd day of

April, 2023 duly registered before the

Joint Sub-Registrar of Assurances

Kurla-4 at Sr. No. KRL4/ 6530/ 2023

All persons claiming an adverse

nterest in the said Flat or any par

thereof howsoever are hereby

required to make the same known to the undersigned at his office in office

hours at Office No. 9, Sushila

Apartment, S. N. Road, Tambe Nagar,

Mulund (W), Mumbai-400080. Mob:

9773578552 within 15 days from the

date hereof, failing which the title of my

client SMT. JYOTI KISHOR SONEJI

shall be presumed as clear and

narketable, without any reference to

such claim and the same, if any, shall

be considered as waived. Members of

he public are requested to take the

note of the same.

(West). Mumbai. Maharashtra

मिळाली. ऑटोमोबाईल हब बरोबरच आता निर्मितीस अधिक गती मिळेल असेही बेळे प्रुढे नाशिक हे इलेक्ट्रिकल हब म्हणूनही नावारूपास आले आहे.त्यामुळेच निमा पॉवर २०२३ची उत्सूकता अधिकच ताणली गेल्याचे निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.परदेशी गुंतवणूकदार, कांसुलेट जनरल,विविध नामवंत कंपन्यांचे पर्चेस मॅनेजर,सीईओ,स्वतः मालक उत्तर महाराष्ट्राला वेगळे महत्व प्राप्त झाले व यांच्या मार्गदर्शनाने या प्रदर्शनाची रंगत वाढणार

सार्वजनिक न्यास नॉदणी कार्यालय

म्हणाले.नाशिक हे उद्योगाचे नेक्स्ट डेस्टिनेशन व्हावे हे आमचे ध्येय आहे आणि त्यादृष्टीने आमची वाटचाल सूरू आहे.स्टार्टअप हबद्धारे ७०० उद्योजक घडविण्याचा मानसही बेळे यांनी व्यक्त केला.निमा पॉवर चे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी प्रदर्शनच्या आयोजनाची माहिती दिली. दिल्लीच्या धर्तीवर नाशकात प्रदर्शनासाठी मोठे मैदान हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई बृहन्मुंबई विभाग मुंबई झाला आहेत. हक, अधिभार किंवा इतर प्रकारे कोणताही आक्षेप सास्मिरा, सास्मिरा मार्ग सास्मिरा, सास्मिरा मार्ग, जर कोणाकडे यांचा ताबा असल्यास मला कळवावे असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह खालील वरळी, मुंबई- ४०० ०३०. वरळी, मुंबई- ४०० ०३०, सदर सूचनेद्वारे सदर फ्लॅटबाबत कोणताही व्यवह स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना तारखेपासून १५ करण्यापांसन रोखण्यात येत आहे, जर व्यवहार झाल चौकशीची जाहीर नोटीस चौकशीची जाहीर नोटीस असल्यास तो माझ्या अशिलांबर बंधनकारक असण दिवसांत कळवावे. अन्यथा सदर खोली किंव एस.आर.एन. क्रमांक : GBR/00881/18/23 एस.आर.एन. क्रमांक : GBR/00136/18/23 नाही आणि ते जबाबदार असणार नाहीत भागावरील असे दावा त्याग केले आहेत असे अर्ज क्रमांक : ACC/X/80/2023 अर्ज क्रमांक : ACC/X/240/2023 ठिकाणः मुंबई तमजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवार सार्वजनिक न्यासाचे नाव सार्वजनिक न्यासाचे नाव दिनांक: ०६.०४.२०२३ सही/ पुढील काखाई पुर्ण केली जाईल. **GRACE HOUSE PRAYER FOUNDATION** SHRI SWAMI SEVAK PRATISTHAN एस. सुधाकर (वकील ॲड. प्रसाद ए. सावंत ११६, भावेश्वर आर्केड, एल.बी.एस. मा न्यासाचा पत्ता : R. No. 3, Dubaswadi House, Andheri Kurla Road, Behind Cricil House, Andheri (East), MIDC, Mumbai, Mumbai Suburban. न्यासाचा पत्ता: Flat No. 206/B, Prathamesh कार्यालय क्र.२२, नवाब इमारत Apartment, Opp. Tata Power, Milind Nagar, Matunga Labour Camp, Matunga Road, Mumbai. घाटकोपर (प.), मूंबई-८१ १ला मजला, थॉमस कक समोर, डी.एन, रोड मोबा.:९९८७०२९४१ फोर्ट, मुंबई-०१ ई-मेल:advsudhakar116@gmail.cor अर्जवार : SUNIL ANNASAHEB METKARI ঞ্জর্জবান্থ : MR. HANUMANT VAMAN KATAKE सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वरत व्यवस्था TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154 अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर Head Office & Read Office : 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op चौकशी करणार आहेत:-चौकशी करणार आहेत:-Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahaka १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा TAURUS Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? Email: customercare@taurusmutualfund.com A copy of **Mutual Fund** २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's आहे काय ? Website: www.taurusmutualfund.com अ) जंगम मिळकृत : रोख रु. १०००/- मात्र अ) जंगम मिळकृत : रोख रु. १०००/- मात्र NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) (अक्षरी रूपये एक हजार मात्र) (अक्षरी रुपये एक हजार मात्र) **OF TAURUS MUTUAL FUND** ब) स्थावर मिळकतः निरंक ब) स्थावर मिळकत : निरंक Appointment of Mr. Anli Goyal on the Board of Taurus Asset Management Company सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च Limited (TAMCO) as Non-Independent Director असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत NOTICE IS HEREBY GIVEN THAT Mr. Anil Goyal has been appointed as an Additional Director ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत य ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या (Non-Independent) on the Board of TAMCO w.e. fApril 01, 2023. The brief profile of Mr. Goyal is as कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी under: -त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे **Brief Experience** Name & Designation Age/Educational समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य Qualifications ते आँदेश दिले जाँतील ते आदेश दिले जातील. Mr. Goyal is Managing Director of M/s. HB Mr. Anil Goyal 64 years ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज Portfolio Ltd., Sponsor of Taurus Mutual Fund. Chartered Accountant दिनांक ३१/०३/२०२३ रोजी दिली. दिनांक ३१/०३/२०२३ रोजी दिली. He brings with him more than 3 decades of सही/-सही/expertise in the field of Finance, Taxation अधिक्षक अधिक्षक Investment Banking, Corporate Restructuring शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय and Strategic Planning. बृहन्मुंबई विभाग बृहन्मुंबई विभाग This Addendum forms an integral part of the SAI of Taurus Mutual Fund, as amended from time to time. All other contents of the SAI of Taurus Mutual Fund will remain unchanged. एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड Keva For Taurus Asset Management Company Ltd. Place: Mumbai (Investment Manager for Taurus Mutual Fund) **नोंदणीकृत कार्यालय:** देवकरण मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई-४००००२ Date: April 05, 2023 Notice cum Addendum No. 01/2023-24 कॉर्पोरेटकार्यालय: लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई–४०००८० Authorised Signatory म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व CIN No: L74999MH1955PLC009593 दूर.क्र.:+९१–२२–२१६४९१६३, फॅक्स्स:+९१–२२–२१६४९१६१ कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. क्साईट: www.keva.co.in, ई–मेल: investors@keva.co.in गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (IEPF) बजाज फायनान्स लिमिटेड मध्ये कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या हस्तांतरणाची सूचना कॉर्पोरेट कार्यालय: ३रा मजला, बजाज फिनसव्ह, पंचशिल टेक पार्क, विमान नगर, पुणे, कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४(६) च्या तरत्दींनुसार महाराष्ट्र, भारत-४१९०१४. गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, शाखा कार्यालय: सुभाष चौक, गांधी चौकाजवळ, चोपडा-४२५१०७ हस्तांतरेण आणि परतावा) नियम, २०१६, ('नियम'), सुधारित केल्यानुसार, सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठीचा अंतरिम लाभांश, जो सात वर्षांच्या सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना कालावधीसाठी दावा करण्यात आलेला नाही, तो IEPF मध्ये जमा केला मी**, मे. बजाज फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे जाईल. ज्या समभागांवर सलग सात वर्षे लाभांशाचा दावा न केलेला आहे ते की, त्यांनी **बजाज फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्षम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्षम भरणा फरण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे **नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए)** झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड

> भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील क्षिकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकवाकी रक्षम असलेली क नुविधेची संपूर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुद्रप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती. कर्जखाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार, प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावया मागणी सूचना तारीख व रक्कम जामिनदाराचे नाव व पत्ता मालमत्तेचा पत्ता ।ाखाः चोपडा, (कर्ज खाते क्र.४एम२आरएलपी५८०५८९५८) मालमत्तेची अनुसुची: बिगरशेत जमीन मालमत्तेचे सर्व भाग व खंड ३० मार्च, २०२३ पढीलप्रमाणे: पी.क्र.०८, दक्षिण बाजु भाग गट क्र.११०४, चोपडा १) ज्ञानेश्वर श्रावण पाटील (मयत, कायदेशीर वारसदार मार्फत) 5. 79. 96. 649/-वार, ता. चोपडा, जि. जळगाव, चोपडा, महाराष्ट्र-४२५१०७. (रुपये एकवीस लाख . २) आणा ज्ञानेश्वर पाटील (कायदेशीर वारसदार/सहकर्जदार), पुर्वः एस.क्र.७८१; पश्चिमः ९.०० मी. रोड; उत्तर: प्लॉट व नंतर ठठ्याण्णव हजार आठः

कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कॅलम १३(२) नुसार त्यांना विंतरीत सूचनेप्रमाण

Dated this 6th day of April, 2023. ADV. SHRI. DHAVAL T. KARIA **KARIA & ASSOCIATES ADVOCATE HIGH COURT** जाहीर नोटीस तमाम जनतेस या जाहीर नोटीसव्दारे सुचित करण्यात येते की, आमचे अशिल श्री. विजय अर्जुन कदरवेव ई सारस्वत को. बँक लि. कोपरी शाखेत कर्ज घेणे करिता निम्न परिशिष्टात नमुद केलेली मिळकत

स्वरहु मिळकतीये मुळ मालक श्री. प्रभाकर बी. कोटीयन यांनी सदरहु मिळकत नोंदणीकृत दस्त क्रमांब 215-1988 दिनांक 12-1-1988 रोजीच्या कारानामा अंतर्गत सी. ग्रेस ई सोन्स यांचे कडून खेर्द केली असुन, सदरहु मिळकत दिनांक 3-07-2008 रोजीच्या दस्त क्रमांक 3302-2008 अन्वर आलेल्याँ करारनामा अंतर्गत श्री. शंकर सुब्रम्हण्यम अय्यर यांनी खरेदी केली, तदनंतर दिनांव नोंदविण्यात 15-4-2010 रोजीच्या नॉदगी क्रमॉक 1715-2010 अन्वये नॉदविण्यात आलेल्या कारारामा अंतर्ग श्री. थंगम दुराईराज यांनी खरेदी केली, तदनंतर दिनांक 11-2-2019 रोजीच्या दस्त क्रमॉक 1393-2019 अन्वये नोंदविण्यात आलेल्या करारनामा अंतर्गत श्री. ऑस्टिन रेजीनाल्ड फर्नानडिस यांनी खरेद केली, तदु नंतर दिनांक 7-02-2023 रोजीच्या दस्त क्रमांक 1628-2023 अन्वये नोंदविण्या आलेल्या केरारनामा अंतर्गत आमचे अशिल श्री. विजय अर्जुन कदरवेळ व इंद्रा अर्जुन यांनी विक आरर भा मरोरोगों जाता जाता जाता जाता है। जिने के किस के बेण्याचा कार केलेला असुन, सररहु मिळकत बिकत घेणे कुरी नरारात तो. बैंक लि. कोपरी शाखेत सदरहु मिळकत तारण ठेवून गृह कर्ज घेणे करिता अर्ज सादर केला आहे.

सदर्रहू सदनिकेच्या स्वामित्वाचे खाली नमुद केलेले मुळ द्स्त गहाळ झालेले आहेत ते येणे प्रमाणे -गहाळ दस्ताचे वर्णन- 1) सौ. ग्रेस ई सोन्स (बिल्डर) आणि श्री. प्रभाकर बी. कोटीयन (खरेदीदार यांचे मधील नोंदणीकृत दस्त क्रमांक 215-1988 दिनांक 12-1-1988 रोजीचा करारनामा. तरी निम्न उल्लेखित मिळकती संदर्भात कोणरचाही व्यवती, संस्था, बॅंक इ. यांना गहाण, दान, बक्षीस किंवा लीन कींवा इतर कोणताही बोजा अथवा हक्क, अधिकार सदरहु गहाळ दस्ताच्या आधारे निर्माण केला असल्यास, तसेच सदरहु सदनिका सारस्वत को. बँक लि. मध्ये गहाण ठेवणे करिता काही हरकत

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की.

माझे अशील श्री. मोनिष एचे. मालदे व श्रीमती भाविक

.स. मालदे हे फ्लॅंट क्र.३०२, ३रा मजला, गणेश दर्श

अपार्ट. को.हौ.सो.लि., जगदूशा नगर, घाटकोपर (प.)

४०००८६ या जागेचे मालक आहेत. यांनी सदर जा

दिनांक १८.१२.२००२ रोजीच्या करारनामाद्वारे श्री.

पुष्कराज जे. शाह यांच्याकडून खरेदी केली होती. श्री

, गुष्कराज जे. शाह आणि श्री. प्रेमचंद यु. जैन यांच्य

रम्यान झालेला दिनांक १३.०४.१९९२ रोजीचा मुळ

करारनामा आणि श्री. प्रेमचंद्र य. जैन आणि मे. के वे

बेल्डर्स यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०४ ०९ १९७८

रोजीचा करारनामा असे दोन्ही करारनामा हरवले/गहा

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सत्यवा

बाळु कदम हे खोली क्र.२०४, गोवर्धन को

ऑप.हौ.सो. (नियोजित), २रा मजला, बी विंग

ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई, क्षेत्रफळ

१८० चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील जागेचे मालव

आहेत. माझे अशील अर्थात श्री. दशरथ संतरम

रेडेकर यांना सदर खोली क्र.२०४ ही जागा श्री

सत्यवान बाळु कदम यांच्याकडून खरेदी करण्याची

इच्छा आहे[ँ] जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत

विक्री. वारसाहक. करारनामा. वापर अधिकार

तारण, बक्षीस, भाडेपट्टा, मुक्तता, हस्तांतर, मालकी



३० एप्रिल २०२३ पर्यंत वैध दावा प्राप्त न झाल्यास, नियमांच्या तरतुर्दींचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनी, उत्तरदायी लाभांश आणि इक्विटी शेअर्स IEPF प्राधिकरणाच्या नावे पुढील कोणतीही सूचना न देता हस्तांतरित करण्यास पुढे जाईल. संबंधित भागधारकांनी डीमटेरियलाइज्ड स्वरूपात ठेवलेल्या शेअर्सच्या संदर्भात, कंपनी हे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यासाठी संबंधित डिपॉझिटरीजसह कॉर्पोरेट कारवाई सुरू करेल. शेअरधारक हे देखील लक्षात ठेवू शकतात की दावा न केलेला लाभांश आणि दावा न केलेले शेअर्स अशा शेअर्सवर मिळणाऱ्या सर्व फायद्यांसह, जर असेल तर, एकदा IEPF मध्ये हस्तांतरित केल्यावर IEPF नियमांनुसार विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन केल्यानंतर IEPF प्राधिकरणाकडून दावा केला जाऊ शकतो आणि अशा हस्तांतरणावर कंपनीविरुद्ध कोणताही दाँवा केला जाणार नाही. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा न भरलेल्या / दावा न केलेला लाभांश आणि / किंवा दावा न केलेल्या शेअर्ससाठी किंवा तुम्हाला कोणतीही माहिती / स्पष्टीकरण हवे असल्यास, कृपया कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटशी संपर्क साधा, लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३, दरध्वनी: +९१ (०२२) ४९१८६२७०, फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरिता

शेअर्स देखील नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित केले जातील. सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक नोटिसा पाठवल्या जात आहेत ज्यांचे समभाग उपरोक्त नियमांनुसार IEPF मध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या www.keva.co.in वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार, सर्व संबंधित भागधारकांना ३० एप्रिल २०२३ पर्यंत अशा दावा न केलेल्या लाभांशाचा दावा करण्याची विनंती केली

जाते.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given on behalf of MR DEEPAK KALIPODA DEV MR. SHUSHANTO DEEPAK DEY espect of the gala more particular escribed in the schedule and wherea MT. SAIRIBAI K. JAIN was the FIRST owner and had purchased the said ala from MR. JAGDISH R. MEHTA Builder / Developer). WHEREAS SMT. SAIRIBAI K. JAIN ereafter sold the said gala to M/sVERGREEN METAI INDUSTRIES vide "Agreement" dated 27/11/1981 and whereas M/s EVERGREEN METAL INDUSTRIES thereafter sold the said gala to M/s. PRODUCTIVITY ENTERPRISES vide "Agreement for ale" dated 28/07/1989 Sale³⁷ dated 28/07/1989. WHEREAS M/s. PRODUCTIVITY ENTERPRISES through its proprietor M R S. R E E N A A N U P A M CHOWDHURY thereafter sold the said gala to MR. JAYESH PRAFULLA TAWDE vide "Agreement for Sale" dated 01/03/1995. dated 01/03/1995. WHEREAS the FIRST original betwee SMT. SAIRIBAI K. JAIN and MR JAGDISH R.MEHTA was lost and the me has not been found after due searc and investigation and whereas MR. DEEPAK KALIPODA DEY & MR. SHUSHANTO DEEPAK DEY are no willing to purchase the propert described hereunder. Any persons apart from the name mentioned having any claim, rights, title interest and demand whatsoever in below entioned property hence they can clair days at the office of Adv Aalaya A. Khan, having address a Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107 from the date hereof, failing which it shall be deemed that MR. DEEPAK KALIPODA DEY & MR SHUSHANTO DEEPAK DEY a fficiently entitled to purchase the sai SCHÉDULE OF THE PROPERTY All that part and parcel of premise being Gala No. 06, area admeasuring 474 sq. ft.Carpet Area, on the Groun Floor, in The Jay Bharat Industria Estate Premises Chs.Ltd., bearing C.S No. 67, Village: DINDOSHI, Goregaoi (East), Mumbai-400063, Taluka Borivali & District : Mumbai City.

Date:06/04/2023 Place: Thane MUMBAI LAW FIRM; ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

असल्यास - सद्दर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आत खाळी दिळेल्या पत्त्यावर योग त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी हरकत नोंदवावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास हरकत नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.

मिळकतीचे परिशिष्ट

अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील मौजे कोहोज-खुंटवली, ता. व जि. ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 166अ हिस्सा क्र.10पैकी, प्लॉट क्र.3, सिटी स.न. 2610/7, ग्लॅंड अपार्टमेंट,दुस-या मजल्यावरील, सदनिक क्रमांक 6, क्षेत्रफळ 450 चौ.फुट बांधीव (म्यु.घर क्रमांक 1794/6 नविन मालमत्ता क्र.0503004107 म्यु.वॉर्ड क्र.5) सदनिकेची मिळकत.

सही/-सौ. श्रुती सचिन मलबारी वकील उच्च न्यायालय,मुंबई. कार्यालय बी-201, दुसरा मजला सावंत प्लाझा, बेलॅवली रोड, बदलापूर (प). मो.क्र. 9321401010

Simla House **Co-operative Housing** Society Ltd. **Registered No: BOM** HSG/1688 of 1969 51 / B, Laxmibai Jagmohandas Marg, Mumbai - 400 026.

PUBLIC NOTICE

MR. GIRDHARLAL UTTAMCHAND SHAH, owner of 50% Share in Flat No C-102 on the 1st Floor in the building of the Society known as SIMLA HOUS Co-operative Housing Society Ltd., having address at 51/B, Laxmibai lagmohandas Marg, Mumbai- 400026 died on 28.02.1979 without making any nomination. His legal heir

MR. JITENDRA G. SHAH has applied for membership of the society and 50% property right of the deceased member in the said Flat No. C-102 and Share Certificate No. 8 bearing distinctive numbers from 56 to 40 [both inclusive]. The society hereby vites claims/objections from the heir

for transfer of said 50% share & nterest of the deceased member in th property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents &

proof. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to dea in such manner as is provided under

the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection with the society office between 11 a.m to 12 p.m till the expiry of notice period

For SIMLA HOUSE **Co-operative Housing Society Ltd** Sd/-Hon. Secretary

- सही/-रोहित सरोगी ठिकाण: मुंबई कंपनी सचिव दिनांक: ५ एप्रिल, २०२३ डंकन रोड शाखा यूनियन् बैंक (🌒 Union Bank ब्रिजलाल व हरगोविंद इमारत. २४९/२५१, मौलाना आझाद रोड, मुंबई-४००००८. दिनांक: २४.०२.२०२३ संदर्भ: एनपीए/डीयुएन/०२२४-२/२०२२-२३ कलम १३(२) अन्वये मागणी स राच्या नावे प्रतिभुत मालमत्ता असल्यास)
- र्जिदार

ठिकाण: मुंबई

दिनांक: २४.०२.२०२

- अ. श्री. अधिक रामचंद देसाई ३२४, ३३० एम.ए. रोड, सुजा मेन्शन, खोली क्र.५२, १ला मजला, महाराष्ट्र-४००००८. ब. श्रीमती निताबाई अधिक देसाई
- ३२४, ३३० एम.ए. रोड, सुजा मेन्शन, खोली क्र.५२, १ला मजला, महाराष्ट्र-४००००८.

विषय: प्रतिभूती हित कारवाई सूचनेची अंमलबजावणी–तुमच्याद्वारे घेण्यात आलेल्या कर्ज सुविधेबाबत–एनपीएम

अप ही तुम्हाला मळ्यवित आहोत की, तुमचे खाते क्र.३७९८०६६५००५१११५ हे तुम्ही देव रक्षम व त्यावरील व्याञ भरणा कप्ण्यात कसूर केल्याने दिनांक २२.१०.२०२२ रोजी एनपीएमध्ये वर्गीकृत कप्ण्यात आले. दिनांक ३१.०१.२०२३ रोजी देव रक्षम रु.१५,६६,१४९.९८ (रुपवे पंधरा लाख सहासष्ट हजार एकशे एकोणपन्नास आणि पैसे अठठ्य फक्त) अशी थकबाकी खालील खात्यामध्ये आहे

| सुविधामर्यादा | देय रक्क म |
|---------------|-------------------|
| युनियन होम | ₹.१५,६६,१४९.९८ |
| | |

एकूण देव रक्कम रु.१५,६६,१४९.९८ (रुपये पंधरा लाख सहासष्ट हजार एकशे एकोणपन्नास आणि पैसे अठ्ट फक्त).

आमच्या वारंवार मागणी नंतरही तुम्ही तुमच्या खात्यात देव असलेली थकबाकी रक्षम जमा केलेली नाही. तसेच तुम दायित्व भरलेले नाही.

भाम्ही येथे कळवित आहोत की. सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समे ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार संदर सूचना प्राप्त ताखेपासून ६० दिवसांच्या आत रक्ष रु. १५, ६६, १४९. ९८ (रुपये पंथरा लाख सहासष्ट हजार एकारे एकोणपत्रास आणि पैसे अठ्ठवाण्णव फक्त) तसेच तुमच्याद्वारे निष्पादित ऋण दस्तावेजांच्या नियम व अटीनुसार/उर्वसित मालिकासह करारद्रानुसार ८.००% प्रतिवर्ष दराने ञ्याज जमा करावे आणि तमचे दायित्व भरावे अन्यथा सदर कायदेअंतर्गत देण्यात आलेले काही किंवा सर्व अधिक ापरून बॅंकेच्या नावे निष्पादित खालील प्रतिभूती वर अंमलबजावणी करण्याची कारवाई आम्ही करू.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन:

. निवासी पलॅट बिल्टअप क्षेत्र ३५५ चौ.फु. आणि फ्लॅट क्र.८, तळमजला, बी विंग, श्री साईबाबा को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., जुने मातोश्री शाळेजवळ, सुनिता कॉलनी, विजय नगर, गाव तिसगाव, कल्याण (पुर्व), जिल्हा ठाणे '२१३०६ आणि चतुसिमा: पुर्वेस: आतील रस्ता व अश्विनी चाळ; उत्तरेस: चाळ; पश्चिमेस: जॅय महाराष्ट्र कॉलनी **दक्षिणेस:** ए विंग.

-) कृपचा नोंद असावी की, जर ६० दिवसांच्चा आत देव रक्षम तुम्ही न भरल्यास आणि सदर कावदेअंतर्गत बॅंकेने सब अधिकार वापरल्यास आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेने संपूर्ण देय रक्षम वसूल न झाल्यास आम्ह तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरणे मध्ये तुमच्या विरोधा योग्य कायदेशीर कारवाई करू.
- तमहाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सचना प्राप्तीनंतर बॅंकेच्या परवानगीशिवा वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे. कृपया नोंद असावी की, सद कायद्याचे काही उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
- तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभुत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्याच कलम १३ चे उपकलम ८ अन्वरे तरतूद आहे.

आप ले विश्वास सही/

Date: Wednesday, April 05 द्वारिका प्रसा Place: Mumbai प्राधिकृत अधिका

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ल आहे की, त्यांनी सदर सूचन व्रकाशन तारखेपासून ६० **दिवसांत** वर मागणी केलेली रक्षम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ वे कलम १३(४) च्या तस्तुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्त्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जईल. वस्नामित पक्षकारांना सङ्घा आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज फायनान्स लिमिटेड**वर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये.

पी.क्र.0७ चा भाग; दक्षिण: पी.क्र.0९.

दिनांक: ०६.०४.२०२३, ठिकाण: जळगाव

ळगाव, चोपडा-४२५१०७.

दोघांचा पत्ता: २२३, पाटील वाडा, ए/पी वेले, ता. चोपडा, जि.

सही/- प्राधिकृत अधिकारी, बजाज फायनान्स लिमिटेड

एकावन्न फक्त)

Sd/-

JOINT PUBLIC NOTICE FOR THE ATTENTION OF THE PUBLIC IN RESPECT OF TTI ENTERPRISE LIMITED

Corporate Identification Number: L67120WB1981PLC033771; Registered Office: Room No-822, 8th Floor, 4 Synagogue Street, Kolkata-700001, West Bengal, India; Contact Number: + 033-30229197; Website: www.ttienterprises.com; Email Address: tti1711@gmail.com.

[As per paragraph 64 of Master Direction - Non-Banking Financial Company - Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 ("RBI Master Direction")]

- Kashyapi Advisors LLP ('Deemed PAC 1') and Pragnay Advisors LLP ('Deemed PAC 2') (hereinafter collectively called as 'Proposed Transferors' / 'Deemed PAC's') are holding 51,43,803 (Fifty-One Lakhs Forty-Three Thousand Eight Hundred and Three) representing 20.25% (Twenty Point Two-Five Percent) equity shares of Rs.10.00/- (Rupees Ten Only) ('Equity Shares') each of TTI Enterprise Limited (the 'Company'), being a non-banking financial company registered with Reserve Bank of India ('RBF) since December 23, 2000 bearing registration number 'B.05.02515', having its registered office situated at Room No-822, 8th Floor, 4 Synagogue Street, Kolkata - 700001, West Bengal, India;
- The Proposed Transferors propose to sell their Equity shareholding, i.e., 51,43,803 (Fifty-One Lakhs Forty-Three Thousand Eight Hundred and Three) Equity Shares (being 40.89% of the paid up share capital of the Company), to Mr. V S Ranganathan (Proposed Transferee 1/ Promoter Acquirer 1'), Mrs. Bindu K C (Proposed Transferee 2/ Promoter Acquirer 2') and Mrs. Kanakavally Prathapan ('Proposed Transferee 3/ Promoter Acquirer 3') (hereinafter referred to as 'Proposed Transferees' / "Promoter Acquirers"), as the Proposed Transferors do not wish to continue with the ownership of the Company.
- Proposed Transferees/ Promoter Acquirers
- a. Mr. V S Ranganathan, an Indian resident, aged 61 years, holding Director Identification Number (DIN) 02786224, is a senior level executive with more than 26 years of experience in management and administration level, with more than 10 vears of experience in the NBFC Sector:
- Mrs. Bindu KC, an Indian resident, aged 48 years, does not hold any directorship in any company or LLP and has more than 16 years of experience acting in the capacity of customer service manager with corporate agency and customer service in charge with an insurance broker; and
- Mrs. Kanakavally Prathapan Karumanthra, an Indian Resident, aged 63 years, holding DIN 06946755, has complete C. her Bachelor of Arts and is the proprietress of Lifeline Wellness World and Dr. Kanaka's Beauty Clinics and Academy.
- In accordance with applicable SEBI Regulations, the Promoter Acquirers had made an open offer to the public shareholders of the Company for 26% and in this regard, the public shareholders have tendered 2.42% shares under the open offer.
- Accordingly, the Promoter Acquirers propose to acquire, in aggregate, 20.25%* of the paid up share capital of the Company and intend to acquire the Shares and Voting Rights (as provided hereinbelow) of the Company;
- Ms. Mridula Mukundan (Managing Director), Mr. V S Ranganathan ('Proposed Transferee 1/ Promoter Acquirer 1') (Executive Director), Mr. Asir Raja Selvan (Non-Executive - Independent Director), Ms. Payal Bafna (Non-Executive -Independent Director), Ms. Sonal Atal (Non-Executive - Independent Director) are the existing Directors on the Board of Target Company (collectively referred to as 'Board of Directors') and there will be no change in the management of the Company pursuant to the underlying transaction;
- Any person(s) including any creditor(s) or depositor(s) having any objection to the proposed change in ownership of the Company may write to TTI Enterprise Limited at its registered office situated at Room No-822, 8th Floor, 4 Synagogue Street, Kolkata-700001, West Bengal, India and also to the concerned Regional Office of the Department of Non-Banking Supervision, Reserve Bank of India, at Kolkata within 30 (Thirty) days from the date of publication of this notice;
- On expiry of the aforesaid period of 30 (Thirty) days, the Proposed Transferors will relinquish their complete ownership over the Company and the promoters acquirers, i.e., the Proposed Transferees, will take over the complete ownership of the Company;
- The above notice is being given pursuant to the Paragraph 64 of the RBI Master Direction read with Reserve Bank of India's approval letter bearing reference number 'KOL.DoS.RSG.No./S2828/08.02.400/2022-23' dated Tuesday, March 21, 2023, and other relevant regulations jointly by the Proposed Transferors and Proposed Transferees of the Company.
- Issued for and on behalf of TTI Enterprise Limited (Company), Kashyapi Advisors LLP and Pragnay Advisors LLP (Proposed Transferors / Deemed PAC's mentioned above) and Mr. V S Ranganathan, Mrs. Bindu K C and Mrs. Kanakavally Prathapan Karumanthra (Proposed Transferees / Promoter Acquirers mentioned above).

*In addition to the existing 90,81,725 equity shares representing 35.75% held by Promoter Acquirers.

| ed d/- |
|-----------|
| tal |
| lor |
| 11) |
| ers |
| d/- |
| an 24) |
| |